

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १४

सभावृत्तांत

दिनांक - १६/११/२०१८

वेळ - सकाळी ११.३० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १६/११/२०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.माधुरी कुलकर्णी ऊर्फ मोनाताई - सभापती
२. मा.पवार मनिषा प्रमोद
३. मा.उषा ऊर्फ माई मनोहर ढोरे
४. मा.लांडगे राजेंद्र किसनराव
५. मा.सागर बाळासाहेब गवळी
६. मा.संगिता(नानी) प्रभाकर ताम्हाणे
७. मा.कदम निकिता अर्जुन

या शिवाय मा.खोराटे - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.आगळे - प्रशासन अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

- विषय क्र.२) मा.विधी समिती ठराव क्र.६१ विषय क्र.५ दि.०२/११/२०१८ मध्ये दुरुस्ती करणेबाबत - मा.संगिता ताम्हाणे, मा.उषा ढोरे यांचा प्रस्ताव.
- विषय क्र.३) प्रभाग क्र.२८ मासुळकर कॉलनी मधील विविध क्रीडा स्पर्धा उदघाटन समारंभ व विविध मनपा समारंभासाठी मंडप व्यवस्था करणेच्या कामाच्या स्थळबदलाबाबत - मा.मनिषा पवार, मा.संगिता ताम्हाणे यांचा प्रस्ताव.
- विषय क्र.४) प्रभाग क्र.२८ मासुळकर कॉलनी मधील इतर कार्यक्रमासाठी व्यवस्था करणे या कामाच्या स्थळबदलाबाबत - मा.संगिता ताम्हाणे, मा.उषा ढोरे यांचा प्रस्ताव.

दिनांक ०२/११/२०१८ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १३) चा सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - ६३

दिनांक - १६/११/२०१८

सुचक : मा.मनिषा पवार

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.आप/४/कावि/११७/२०१८, दि.२०/१०/२०१८

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागामार्फत खाजगी व महानगरपालिकेच्या जागेत जाहिरात करणेसाठी देण्यात येणा-या परवानगीसाठी आवश्यक असलेले बाह्य जाहिरात धोरण (Outdoor Advertising Policy) ठरविणेकामी प्रपत्र अ मध्ये (मराठी व इंग्रजी) तयार करणेत आलेले आहे. त्यास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - ६४

दिनांक - १६/११/२०१८

सुचक : मा.संगिता ताम्हाणे

संदर्भ - मा.संगिता ताम्हाणे, मा.उषा ढोरे यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र.२८ मासुळकर येथील यशवंतनगर चौकाचे सुशोभिकरण करणे या कामाचा आदेश निविदा क्रमांक ५३/३१-२०१७-१८ अन्वये दिनांक २३/०१/२०१८ रोजी देण्यात आलेला असून प्रभाग क्र.९ मधील विविध भागामध्ये स्थापत्य विषयक व दुरुस्तीची कामे करणेसाठी सदर कामाच्या स्थळबदलाबाबतच्या विषयास मा.विधी समिती ठराव क्र.६१ विषय क्र.५ दिनांक ०२/११/२०१८ च्या ठरावामध्ये दुरुस्ती कामाची निविदा र.रु.२,३३,८००/- ऐवजी कामाची निविदा र.रु.२३,३३,८००/- याप्रमाणे दुरुस्ती करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ६५

दिनांक - १६/११/२०१८

सुचक : मा.मनिषा पवार

संदर्भ - मा.मनिषा पवार, मा.संगिता ताम्हाणे यांचा प्रस्ताव -

प्रभाग क्र.२८ मासुळकर कॉलनी मधील विविध क्रीडा स्पर्धा उदघाटन समारंभ व विविध मनपा समारंभासाठी मंडप व्यवस्था करणे (निविदा क्रमांक ११/१८-२०१७-१८) च्या कामामधून पिंपरी चिंचवड क्षेत्रातील प्रभाग क्र.९ मध्ये सालाबादप्रमाणे पुरस्कृत केलेल्या महिला बचत गटांना प्रोत्साहन देणेकामी दिवाळी सणानिमित्त स्टॉल माफकदरात उपलब्ध करून देणेत आले होते. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी महिला बचत गटांना प्रोत्साहन देणेकामी दिवाळी सणानिमित्त वस्तुंचे प्रदर्शन व प्रति स्टॉल र.रु.२००/- दराने उपलब्ध करून देणेस मा.स्थायी समितीने ठराव क्र.११५१, दि.१०/१०/२०१७

विषय क्रमांक - ०१

विभाग - आकाशचिन्ह परवाना

अनुमोदक : मा.निकिता कदम

विषय क्रमांक - ०२

अनुमोदक : मा.उषा ढोरे

विषय क्रमांक - ०३

अनुमोदक : मा.संगिता ताम्हाणे

रोजी मान्यता देणेत आलेली आहे. मा.नगरसदस्य यांच्या मागणीनुसार ७० स्टॉल १५ X १० फुट साईजचे मंडप टाकणेत आलेले होते. सदरचे काम पूर्ण झालेले असून सदर कामाचे देयक अदा करणे व कामाच्या स्थळ बदलास कार्यांतर मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ६६

विषय क्रमांक - ०४

दिनांक - १६/११/२०१८

सुचक : मा.संगिता ताम्हाणे

अनुमोदक : मा.उषा ढोरे

संदर्भ - मा.संगिता ताम्हाणे, मा.उषा ढोरे यांचा प्रस्ताव -

प्रभाग क्र.२८ मासुळकर कॉलनी मधील इतर कार्यक्रमांसाठी व्यवस्था करणे (निविदा क्रमांक ०३/५४-२०१७-१८) च्या कामामधून प्रभाग क्र.२८ मासुळकर कॉलनी मधील फुटबॉल स्पर्धा कार्यक्रमासाठी मंडप व्यवस्था करणेत आलेली होती. सदरचे काम पूर्ण झालेले असून सदर कामाचे देयक अदा करणे व कामाच्या स्थळबदलास कार्यांतर मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(माधुरी कुलकर्णी ऊर्फ मोनाताई)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/७३२/२०१८

दिनांक : १६/११/२०१८



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.